

न्यायालयीन निर्णयांशे विहित कालावधौ,  
अंमलबजावणी करण्यासाठी उपाय योजना.

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन परिपत्रक क्रमांक : एसआरव्हो-१०९७/प्र. क्र. २२/९७/बारा,  
मंत्रालय, मुंबई ४०००३२,  
दिनांक : १८ नोव्हेंबर, १९९७

शासन परिपत्रक  
=====

शासन सेवेतील कर्मचा-यांनी/अधिका-यांनी त्यांच्या सेवाविषयक प्रकरणे न्यायालयात/ प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे केलेल्या अपांच्या अनुषंगाने विभाग प्रमुख अथवा मंत्रालयीन विभागांना न्यायालयीन निर्णयानुसार कार्यवाही करण्यास विलंब होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे क्वचित प्रसंगी अशा दिरंगाईमुळे अवमान याचिकांना सामोरे जावे लागते. न्यायालयीन निर्णयानुसार ज्या प्रकरणी विहित कालावधौत कार्यवाही कराव्याची आहे, अशा सर्व प्रकरणी संबंधित सक्षम प्राधिका-यांनी कार्यवाहीबाबत जोस पावले उचलणे आवश्यक आहे. तथापि, न्यायालयीन निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यापूर्वी संबंधित विभागांना सामान्य प्रशासन, विधी व न्याय, वित्त अशा संबंधित विभागांचो प्रचलित नियम कार्यमध्दतीनुसार मान्यता घ्यावी लागते. या प्रकरणांचे गांभीर्य व संभाव्य परिणाम लक्षात घेता, अशा प्रकरणी पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना सर्वसंबंधितांना देण्यात येत आहेत.

अ] सक्षम प्राधिका-यांच्या मते, न्यायालयाने दिलेला निर्णय सकृतदर्शनी प्रचलित नियमांशी सुसंगत नसेल तर ताबडतोड संबंधित सरकारो वकीलांच्या सहाय्याने प्रथम अशा प्रकरणी पुनर्विलोकने अर्ज सादर करण्याच्या प्रस्तावाचा विचार करावा.

ब] विधी व न्याय विभागाच्या सहमतोने अशा प्रकरणे कालमर्यादित अपील दाखल होईल याची दक्षता घेण्यात यावी.

क] ज्या प्रकरणी अपील करण्याची शक्यता नाही अथवा विधी व न्याय विभागांनी अपील न करण्याचा सल्ला दिला असेल अशा प्रकरणे न्यायनिर्णयाची अंमलबजावणी विनाविलंब करण्यात यावी. वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यासंदर्भात 'कालमर्यादेच्या' यदनामुळे काही अडचणी असल्यात, असे प्रस्ताव त्वरने निष्कलने निघावेत.

या उद्देशाने ते संबंधित विभागाच्या सचिवानी सचिव समितिसभेवर विचारार्थ ठेवावेत.  
हे सचिव समिती खालीलप्रमाणे राहिल.

१. प्रधान सचिव, [ वित्त ], वित्त विभाग
२. प्रधान सचिव [ सेवा ], सामान्य प्रशासन विभाग,
३. सचिव [ विधो व परामर्श ], विधो व न्याय विभाग
४. ज्या विभागाचे प्रकरण असेल त्या विभागाचे संबंधित सचिव [ स्वीकृत सदस्य ]  
हे आदेश दि. १ ऑगस्ट, १९९७चा त्यानंतरच्या न्यायालयीन प्रकरणातील  
निकालांना लागू होतील.

[ य. मा. जोशी ]

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई

मुख्यमंत्री यांचे सचिव

उप मुख्यमंत्री यांचे सचिव

मुख्य सचिव

प्रधान सचिव [ वित्त ], वित्त विभाग,

सचिव [ विधो व परामर्श ], विधो व न्याय विभाग

प्रधान सचिव [ सेवा ], सा. प्र. वि.

सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव

सर्व मंत्रालयीन विभाग [ सा. प्र. वि. सह ]